

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) व (शिस्त व अपील) नियम
१९७९ मध्ये सुधारणा करणे व अंतिम शिक्षा करण्यासंबंधीचे
काही अधिकार विभागांना प्रदान करण्यासंबंधी उच्चस्तरीय
शिफारस समिती स्थापन करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय क्रमांक सीडीआर-१००७/प्र.क्र.२/०७/अकरा,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

दिनांक :- २८ फेब्रुवारी, २००७

निर्णय :-


शासकीय कर्मचाऱ्यांचे वर्तणूक, शिस्त व अपील नियम बरेच जुने झाले असल्याने त्यात सुधारणा कराव्यात आणि अंतिम शिक्षा करण्यासंबंधी काही अधिकार विभागांना प्रदान करण्यासंबंधी विचार करावा. यासाठी आवश्यकता असल्यास एखाद्या समितीची स्थापना करावी, असा दि.१० जानेवारी, २००७ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रिक्त पदे भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात आलेल्या सादरीकरणाच्या वेळी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने या संदर्भात अभ्यास करण्यासाठी श्री.एस.डी.जोशी, (भा.प्र.से.) (सेवानिवृत्त), माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत आहे. या समितीचे सदस्य सचिव म्हणून उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग/कार्यासन ११ हे रहातील. या समितीची कार्यकक्षा पुढील प्रमाणे असेल:-

- (१) महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मध्ये सुधारणा सूचविणे,
- (२) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मध्ये सुधारणा सूचविणे,
- (३) विभागीय चौकशी अंती महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नुसार

अंतिम शिक्षा करण्या संबंधी काही अधिकाराचे प्रत्यायोजन विभागांना करण्यासंबंधी शिफारस करणे

२. समितीने वरील संदर्भात आपल्या शिफारशी पुढील सहा महिन्यांच्या आत शासनास सादर कराव्यात.
३. समितीचे अध्यक्ष यांना देय व अनुज्ञेय मानधन, भत्ते, प्रवासभत्ता इत्यादी बाबत स्वतंत्ररीत्या आदेश निर्गमित करण्यात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(गो. भ. शिंदे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,
मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

(कृ.मा.प...

.. २ ..

उप मुख्यमंत्री यांचे सचिव,

मुख्य सचिव

शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव,

सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक,

श्री.एस.डी.जोशी, (भा.प्र.से.) (सेवानिवृत्त), माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,

(यशदा, राजभवन आवार, बाणेर रस्ता, पुणे - ४११ ००७.)

उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग/कार्यासन ११,

सर्व मंत्रालयीन विभाग,

सामान्य प्रशासन विभागातील सर्व सह/उप सचिव,

निवड नस्ती.